

महत्त्वाचे नियम व अटी

1. हे इट्झकॅश ईवॉलेट खाते (अर्धबंद प्रीपेड साधन 'ईवॉलेट') हे एक आभासी खाते आहे जे वापरकर्त्याला इट्झकॅश अधिदान मार्ग संकलित केलेल्या सर्व व्यापाऱ्यांच्या संकेतस्थळांवर वापरता येते. हे ईवॉलेट खाते, पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टिम्स अँक्ट, 2007 आणि त्या अंतर्गत केलेल्या नियमावली, इशुअन्स अँड ऑपरेशन्स ऑफ प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट्स इन इंडिया (रिझर्व्ह बँक) डायरेक्शन्स, 2009 ("आरबीआय मार्गदर्शक सूचना") आणि आरबीआयने वेळोवेळी निर्गमित केलेल्या लागू अधिसूचना/ निर्देश/ सूचना/ मार्गदर्शक सूचना प्रीपेड अधिदान साधने ह्यांनी शासित आहे.

2. वापरकर्त्याने <https://www.itzcash.com/user> वर त्याचे नाव, मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडी नोंदणी पानावर प्रविष्ट करून नोंदणी करणे आवश्यक आहे.

3. यशस्वी नोंदणी झाल्यावर, वापरकर्त्याला शून्य शिलकीचे इट्झकॅश ईवॉलेट खाते (खाते अनुक्रमांक आणि 4 अंकी व्यवहार पिन असलेले) मिळते आणि पडताळणी प्रक्रिया वापरकर्त्याला त्याच्या मोबाईलवर आणि/किंवा ईमेल पत्त्यावर पाठवली जाते.

4. वापरकर्ता इट्झकॅश वर्ल्ड (आयसीडब्ल्यू) आउटलेटमधून देखील लागू नोंदणी शुल्क भरून नोंदणी करू शकतो.

5. नोंदणीनंतर, ईवॉलेट खात्यामध्ये रु 10,000 ची शिल्लक मर्यादा एक रक्कम कोणत्याही इतर केवायसी तपशीलांशिवाय किंवा कागदपत्रांशिवाय भरली जाऊ शकते. वापरकर्ता ईवॉलेट खाते अद्ययावत करण्याचा पर्याय निवडू शकतो ज्यामध्ये नियामक मंडळांनी आणि इट्झकॅशने वेळोवेळी लिहून

दिल्याप्रमाणे केवायसी कागदपत्रे सुपूर्द करून कमाल शिल्लक मर्यादा रु 1,00,000 पर्यंत वाढवता येऊ शकते.

6. विमोचन, परतफेड, उपयोग या संदर्भात इट्झकॅश ईवॉलेटचा वापर भारतीय रिझर्व बँकेने वेळोवेळी घालून दिलेल्या निर्देशानुसार/सूचनांनुसार/मार्गदर्शक तत्वांनुसार/नियमांनुसार असेल.

7. इट्झकॅश कार्ड लिमिटेडचे नियम आणि अटी या इट्झकॅश अधिदान पद्धतीने ईवॉलेटच्या वापरासाठी लागू होतात जे वेळोवेळी सुधारले जाऊ शकतात. या ईवॉलेटच्या वापरात सदर नियम व अटींचा स्वीकार गृहीत धरला जातो.

8. इट्झकॅश ईवॉलेट केवळ 18 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींना मिळवता येते

9. इट्झकॅश ईवॉलेट हे उत्पादने आणि सेवांची आपल्या संकेतस्थळांवर इट्झकॅश अधिदान पद्धत संकलित केलेल्या व्यापाऱ्यांकडून खरेदी केल्यावर अधिदान करण्यासाठीचे ऑनलाईन व्यवहार करण्यासाठी वापरले जाऊ शकते.

10. इट्झकॅश हे ईवॉलेट वापरून मिळवलेल्या उत्पादनांच्या किंवा सेवांच्या गुणवत्तेसाठी/संख्येसाठी जबाबदार नसेल. इट्झकॅश ईवॉलेट वापरून मिळवलेल्या उत्पादन/सेवांना कोणतेही नुकसान झाल्यास त्याबद्दलही वॉरंटी देत नाही.

11. निर्देशित व्यापाऱ्यांच्या वेबसाईटवर ईवॉलेट वापरासाठी इट्झकॅश अधिदान मार्ग शुल्क आकारू शकते. ही शुल्के वेळोवेळी लागू असतील तशी अधिदान मार्ग पानावर व्यवहाराच्या वेळी दर्शवली जातील.

12. या ईवॉलेट खात्यावर कोणतेही विमोचन करण्यास किंवा रोख रक्कम काढण्यास मनाई आहे.

13. बंदी असलेल्या उत्पादनांसाठी/सेवांसाठी, अतिरेकी हालचालींना निधीपुरवठा करण्यासाठी, काळा पैसा पांढरा करण्यासाठी, लॉटरी योजनांसाठी, सीमापलिकडच्या आणि/किंवा परकीय चलनामधील व्यवहारासाठी इट्झकॅश ईवॉलेटचा वापर करण्यास सक्त मनाई आहे.

14. इट्झकॅश हे ईवॉलेटवर अक्रिय खात्याची शुल्के वेळोवेळी निर्दिष्ट केल्यानुसार आकारू शकते.

15. हे आभासी खाते नोंदणीपासून एका वर्षासाठी वैध राहिल.

16. तुमच्या इट्झ कॅश वॉलेटमधील मूल्याचा 1 वर्षाच्या वैधतेदरम्यान वापर व्हायला हवा. तुमच्या इट्झकॅश वॉलेटमधील कोणतेही मूल्य वर उद्देशलेल्या पद्धतीत न वापरले गेल्यास ते जप्त करणे इट्झकॅशच्या अधीन राहिल.

17. वापरकर्त्यांनी बक्षीसे/लॉटरी/ऑफर्स जिंकल्याबद्दल कॉल्स/एसएमएस/ईमेल्सना उत्तरे देऊ नयेत कारण ते फसवे कॉल्स/एसएमएस/ईमेल्स असू शकतात आणि त्यांनी कोणालाही ईवॉलेट खाते क्रमांक आणि पिन देऊ नये कारणे त्यामुळे ईवॉलेट खात्यामध्ये असलेल्या रकमेचे नुकसान होऊ शकते.

18. इट्झकॅश ईवॉलेटचा कुठल्याही प्रकारे गैरवापर झाल्यास किंवा नियम व अटींचे उल्लंघन झाल्यास ईवॉलेट खाते बंद/रद्द करण्याची कारवाई ओढावे.

19. खरेदीसाठी ईवॉलेट एकदा वापरल्यानंतर व्यवहार रद्द केला जाणार नाही.
20. ईवॉलेटच्या वापरासंदर्भातील कोणत्याही व्यवहारातून उद्भवणारे सर्व वाद मुंबई न्यायालयांच्या अनन्यतः न्यायाधिकार क्षेत्राखाली असतील.
21. हे ईवॉलेट वापरून करण्यात येणारे सर्व व्यवहार लागू भारतीय कायद्यांतर्गत केले जातील.
22. या ईवॉलेट संबंधातील सर्व वाद इट्झकॅश कार्ड लिमिटेडद्वारे त्यांच्या अनन्य अधिकाराखाली सोडवले जातील आणि या बाबतीतील इट्झकॅश कार्ड लिमिटेडचा निर्णय अंतिम राहिल.

वरील नियम व अटी इट्झकॅश ईवॉलेट वापरकर्त्याला कोणतीही पूर्वसूचना न देता बदलले, अद्ययावत केले किंवा सुधारले जाऊ शकतात.

कॉल सेंटर माहिती :

- ° अधिक माहितीसाठी आणि चौकशीसाठी आमच्या कॉल सेंटर क्रमांकावर संपर्क साधू शकता 022 6112 5757
- ° तुम्ही 57575 या क्रमांकावर Itzhelp <Your Query> असा SMS देखील करू शकता किंवा आम्हाला help@itzcash.com येथे ईमेल करू शकता किंवा ItzCash website ला भेट देऊ शकता आणि हेल्प डेस्कवर क्लिक करून तुमच्या शंका आणि तपशील सुपूर्द करू शकता.